

Total No. of Questions : 6]

SEAT No. :

PA-2924

[Total No. of Pages : 4]

[5956]-410

M.Com. (Semester - IV)

(415) : RECENT ADVANCES IN BANKING AND FINANCE

Banking & Finance

(2019 Pattern) (CBCS)

Time : 3 Hours]

[Max. Marks]: 60

Instructions to the candidates:

- 1) Question No. 1 and question No. 6 are compulsory.**

2) Solve any Three questions from question No.2 to question No.5.

3) Figures to the right side indicate full marks.

Q1) Fill in the blanks by selecting suitable choice. (Any six) : [6]

- i) The maximum term of appointment of Banking ombudsman is _____.
a) 3 years b) 3 months
c) 6 years d) 1 year

ii) Basel norms are _____ for banks in India.
a) Not required b) Mandatory
c) Optional d) Flexible

iii) The risk which occurs from the failure of another party to perform in a contract is called _____ risk.
a) Currency b) Credit
c) Market d) Exchange

iv) CBLOs are operated by _____
a) SEBI b) BSE
c) CCIL d) RBI

v) A green shoe option provides _____ to the issue.
a) Marketability b) Price Stability
c) Finance d) Visibility

vi) _____ can be exercised only on the expiration date by holder of the option.
a) American option b) European option
c) Futures d) Derivatives

P.T.Q.

- vii) A _____ system is back - end system that processes daily banking transactions and posts updates to accounts and other financial records.

a) Core banking b) Branch banking

c) Internet banking d) Unit banking

viii) _____ is a messaging network that financial institutions use to securely transmit information and instructions through a standardized system of codes.

a) RTGS b) NEFT

c) SWIFT d) E-banking

Q2) What is meant by NPAs? Discuss the legal and non-legal Recovery measures for NPAs. [14]

[14]

Q3) Discuss the concepts of Internet Banking. Describe the advantages and limitations of Internet Banking. [14]

[14]

Q4) Explain the Recent Developments in The Indian money Market. [14]

[14]

Q5) Distinguish between BSE and NSE. Explain the functions and services by recognized stock exchanges. [14]

[14]

Q6) Write short notes on: (Any 2) [12]

[12]

- a) CAMELS rating in Banks.
 - b) Electronic funds transfer.
 - c) Money Market derivatives.
 - d) Book Building.



Total No. of Questions : 6]

PA-2924

[5956]-410

M.Com. (Semester - IV)

(415) : RECENT ADVANCES IN BANKING AND FINANCE

Banking & Finance

(2019 Pattern) (CBCS)

(मराठी रूपांतर)

वेळ : ३ तास]

एकूण गुण : 60

सुचना :- 1) प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 6 अनिवार्य आहेत.

2) प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 5 मधील कोणतेही तीन प्रश्न सोडवा.

3) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

प्रश्न 1) योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. (कोणतेही सहा) [6]

प्रश्न 2) एन पी ए म्हणजे काय? एन पी ए साठी कायदेशीर आणि गैर - कायदेशीर उपायांची चर्चा करा.

[14]

प्रश्न ३) इंटरनेट बॅंकिंग संकल्पनेची चर्चा करा. इंटरनेट बॅंकिंगचे फायदे आणि मर्यादा सांगा. [14]

प्रश्न 4) भारतीय नाणेबाजाराचा अलिकडील काळातील विकास स्पष्ट करा. [14]

प्रश्न 5) मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांमधील फरक सांगा. मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज द्वारे देऊ केलेली कार्ये आणि सेवा स्पष्ट करा. [14]

प्रश्न 6) थोड़क्यात टीपा लिहा. (कोणत्याही दोन) [12]

- अ) बैंकांमध्ये कॅमल्स रेटिंग
 - ब) इलेक्ट्रॉनिक निधि हस्तांतरण
 - क) मनी मार्केट डेरिवेटिव्हज
 - ड) बुक विल्डिंग

○ ○ ○ ○